

20100827181650001

नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पाणी पुरवठा योजना व मलनिसारण योजना स्थंपूर्ण होण्याच्या दृष्टीने पाण्याचे व मलनिसारणाचे दर ठरविणे व अनुषंगिक उपाययोजना करण्याबाबत मार्गदर्शक तत्वे.

महाराष्ट्र शासन

शासन निर्णय क्र. संकीर्ण-२००९/प्र.क्र.२०७/०९/न.वि.२०

मंत्रालय, मुंबई-४०००३२

दिनांक : २ ऑगस्ट, २०१०

प्रस्तावना :

अनेक नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पाणी पुरवठा व मलनिसारण योजना कार्यान्वयित करण्यासाठी नागरी संस्थांच्या वर्गधारीप्रभाणे संबंधित कार्यक्रमांतर्गत विहित केलेल्या वित्तीय आकृतीविधानसभा शासकीय अनुदान उपलब्ध करून देण्यात येते. याप्रभाणे राज्यात अनेक पाणी पुरवठा व मलनिसारण योजना संस्थानिक इत्यांत असून त्या योजनांची दैनंदिन देखभाल व दुरुस्ती संबंधित नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यक्रमपणे देखभाल व दुरुस्ती करून येते. संबंधित नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांनी सदर योजनेची कार्यक्रमपणे देखभाल व दुरुस्ती करून नागरीकांना शुद्ध व पर्याप्त पाणी पुरवठा करणे ही त्या संस्थांची वैधानिक जबाबदारी आहे. ही जबाबदारी सक्षमपणे पार पाडण्याच्या दृष्टीने नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांची पाणी पुरवठा व्यवस्था कार्यक्रम हेतुप्रायासाठी पाणी गळती कमी करणे, जलशुद्धीकरण केंद्राच्या यंत्र सामुदीची निगा राखणे, अवैध नळ जोडण्या निर्गमित करणे अथवा काढून टाकणे, नळ जोडण्यांना भीटर बसविणे आणि केलेल्या पाणी पुरवठ्याचे विनिंग व वसुर्ती प्रभावीपणे करणे आवश्यक आहे.

नागरी व ग्रामीण पाणी पुरवठा योजनांची देखभाल व दुरुस्ती आणि व्यवस्थापनाचा आढळद्वारा घेतला असता असे निर्दर्शनास येते की, बहुतांश पाणी पुरवठा योजनांच्या देखभाल व दुरुस्तीच्या पद्धतीमध्ये कार्यक्रमात वाढाविण्याची आवश्यकता आहे. याबाबत मुख्यतः नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांचे पाणी पुरवठा योजनांचे असमाधानकारक व्यवस्थापन, तसेच त्यांच्या देखभाल व दुरुस्तीवर पर्याप्त खर्च व करणे इतरांदी चागणे निर्दर्शनास आली आहेत. पाणी पुरवठा योजनांच्या देखभाल व दुरुस्तीवर खर्च राखण्याचा याबतीत असे तिरुन येते की, नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इतुतांश योजना तोट्यात चालतात कारण पाणीपट्टीचे दर पर्याप्त नाहित व पाणीपट्टी वसुलीचे प्रमाण फारच कमी आहे. त्याचप्रमाणे अवैध नळ जोडण्या, पाणी गलती, मोफत स्टेंडपोस्टवर पाण्याचा बिन हिशेबी यापर आणि पाणीपट्टीची बिलींग व वसुलीची प्रभावी व्यवस्था नसणे या बाबींमुळे या योजना तोट्यात चालतात. एवढेच नळे तर, योजना आंयिक दृष्ट्या सहायित्या चालविली जाते नसल्यास, योजनेची कार्यक्रमात व आयुष्य तर कमी होते, शिवाय पाणी पुरवठा योजनेच्या संदर्भातील नगरपालिका/महानगरपालिकेयरील कर्ज देखील मोठया प्रभाणात धक्किली जाते. त्यामुळे या योजना स्थंप संतुलित नसतात. सहाजिकच अश्यावेळी पाणी पुरवठा योजनांच्या संचलन, देखभाल व दुरुस्तीमध्ये येणारी तूट ही नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मिळणा-या इतर उत्पन्नातून भरून काढली जाते. त्यामुळे नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना इतर यिकासाची कामे घेणे शक्य होत नाही अथवा कर्जाच्या व्याजासह परतफेरीत कम्पूर करून अशी कामे घेतली जातात.

रोटा/संच-२२०१[१५००-८-१०]-१

शासनाने नगर विकास विभागाच्या संदर्भाधिन दिनांक ३ एप्रिल, १९९६ च्या अधिसूचनेनुसार नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी पाणीपट्टीचे किमान दर विहित केलेले आहेत. तथापी, अनेक नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांद्वारे शासनाने विहित केलेल्या किमान दरापेक्षा कमी दराने पाणीपट्टी आकारली जाते, तरेच शासनांवरे विहित केलेले पाणीपट्टीचे दर हे किमान स्वरूपाचे असून सुध्दा नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांनी ते अंमलात न आणल्यामुळे बहुतांश नागरी पाणी पुरवठा योजना तोटेयात आहेत, असे दिसून येते. त्यानुठे पाणी पुरवठा योजनांसाठी विविध वित्तीय संस्थांकडून जे कर्ज घेतले आहे, त्याची व्याजासह परतफेड सुध्दा अनेकदा नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांकडून करण्यात येत नाही.

नागरी पाणी पुरवठा योजनांच्या संचलन व व्यवस्थापनामध्ये वर नमूद केलेल्या उणीचा निर्दर्शनास येतात, त्यामुळे साहजिकच नागरीकांना पर्याप्त पाणी पुरवठा होत नाही व त्यामुळे नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांकडून सुधारित व याढीव पाणी पुरवठा योजना मंजूर करण्याचे प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येतात. यास्तविकत: नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांनी अस्तित्वातील पाणी पुरवठा योजनांच्या देखभाल व दुरुस्तीमध्ये कार्यक्षमता वाढवली तर पाणी पुरवठ्याबाबतच्या अडचणी ब-याच प्रमाणात कमी होण्यास मदत होईल. परंतु त्यासाठी पाणी पुरवठा योजनांची देखभाल व दुरुस्ती कार्यक्षमपणे करण्यासाठी नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांनी या योजना आर्थिकदृष्ट्या संतुलित करणे आवश्यक आहे. त्यास्तव प्रक्रिया न केलेल्या पाण्यासाठी जलसंपदा विभागाला देण्यात येणा-या अंशदानाचा व पाणीपट्टीचा येणारा खर्च, पाणी पुरवठा योजनांच्या प्रचालन व परिरक्षण तसेच देखभाल दुरुस्तीवर होणारा खर्च, वीजेचा खर्च, आस्थापना खर्च, भाववाढ व वेतनवाढ इ. याबीचा खर्च पर्याप्त पद्धतीने मूळ पाणीपट्टी दरामध्ये आवश्यक तेथे, अंतर्भूत करणे आवश्यक आहे. नल पाणी पुरवठा योजनासाठी घेतलेल्या कर्जाची व्याजासह परतफेड तसेच घसारा निधीची तरतूद करणे, किरकोळ दुरुस्तीची कामे करणे व पाणीपट्टीच्या वसूलीचे व्यवहारिक प्रमाण गृहित धरून पाणीपट्टीचे दर आकारणे अगत्याचे आहे. त्याचप्रमाणे पाण्याचे दर ठरविल्यानंतर मलनिःसारण व्यवस्थापनाचा खर्च सुध्दा मलनिःसारण आकाराच्या स्वरूपात वसूल करणे गरजेचे आहे.

केंद्र शासनाने नागरी भागामध्ये पायाभूत सुविधा स्थापन करण्यासाठी जवाहरलाल नेहरु राष्ट्रीय नागरी पुनरुत्थान अभियान (JNNURM) व लहान व भूम्यम शहरांकरिता पायाभूत सुविधा योजना (UIDSSMT) हे कार्यक्रम सुरु केले आहेत. या अंतर्गत पाणी पुरवठा व स्वच्छता योजना तसेच इतर योजनांना मंजूरी व अनुदान देताना केंद्र शासनाने काही सुधारणा करणे बंधनकारक केलेले आहे. त्यामध्ये नागरी सेवांच्या संचलन, व्यवस्थापन, देखभाल दुरुस्तीचा खर्च भरून काढण्यासाठी ग्राहकांकडून योग्य शुल्क आकारणे अपेक्षित आहे. राज्य शासनाने महाराष्ट्र राज्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्र सुजल व निर्मल अभियान सुरु केले आहे. तसेच नागरी भागात पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणासाठी महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाभियान हाती घेतले आहे. या अभियानांतर्गत सुध्दा विविध सुधारणा करण्याचे बंधनकारक केले असून त्यामध्ये नलपाणी पुरवठा योजना तसेच मलनिःसारण योजनांची प्रचालन व परिरक्षण तसेच देखभाल-दुरुस्ती कार्यक्षम करण्याच्या दृष्टीने योजना चालविण्यासाठी येणारा खर्च भरून काढण्याइतपत उपभोक्ता आकार लावणे या सुधारणेचा सुध्दा समावेश आहे.

या सर्व बाबींचा विचार करून नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांनी पाणीपट्टीचे दर ठरविताना अवलंबिण्यासाठी मार्गदर्शक तत्वे विहित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :

महानगरपालिका/नगरपरिषदांच्या पाणी पुरवठा व मलनिःसारण योजनांचे संचलन, व्यवस्थापन, देखभाल व दुरुस्ती कार्यक्रम व स्वयंपूर्ण होण्याच्या दृष्टीने पिण्याच्या पाण्याचे व मलनिःसारणाचे संयुक्तीक दर आकारणे व अनुषंगिक उपाययोजना करण्याबाबत शासन खालील प्रभाणे मार्गदर्शक तत्वे विहित करीत आहे.

- (I) पाणीपट्टीच्या दराची आकारणी ठरविण्याची विहित मार्गदर्शक तत्वे.
 (१) राज्यातील नागरी भागातील पाणी पुरवठ्याचे दर ठरविण्याकारी खालील मार्गदर्शक तत्वे विहित करण्यात येत आहेत.

- (i) पाणीपट्टीचे दर हे नळजोडणीच्या व्यासाशी निगडोत न ठेपता कॉल्यूमेट्रीक पद्धतीने रु. प्रति किलो लीटर या स्वरूपात विहित करण्यात यावे. ज्या ठिकाणी रहिवाशी मालमत्तांना अद्याप जलमापके बसविण्यात आली नाहीत त्या ठिकाणी जलमापके बसेपर्यंत सर्वसाधारणपटे प्रतिकुटुंब ५ माणसे गृहित धरून दरडोई दर दिवशी होणाऱ्या पाणी पुरवठ्याच्या प्रमाण व त्याची कॉल्यूमेट्रीक पद्धतीने होणारी किमत विचारात घेता तसेच दरमहा पाणीपट्टी ठरविण्यात यावी. मात्र झोपडपट्टीसाठी घरगुती पाण्याच्या नियमित दराप्रमाणे पाणीपट्टी न आकारता घमी दर आकारता येतील.
- (ii) घरगुती पाण्याच्या दराची आकारणी करताना जीवनावश्यक पाणी पुरवठ्याचा किमान दर ही संकल्पना स्वीकारण्यात यावी. यामध्ये जीवनावश्यक पाणी पुरवठा किमान दरडोई दरदिवशी ४० लि. या पद्धतीने रुख फरून दरडोई दरदिवशी ४० ते ७० लि., ७० ते १३५ लिटर आणि त्यापुढे असे घर्गीकरण करून प्रत्येक घर्गाला उत्तरोत्तर अधिक दर आकारणी विहित करण्याची यावी. अ-घर्ग / ब-घर्ग / क-घर्ग महानगरपालिकांच्या बाबतीत पाण्याच्या उपलब्धतेमुसार जीवनावश्यक पाण्याचे प्रमाण ४५ लीटर दरडोई दर दिवशी असे गृहित धरून ४५ ते ९०, ९० ते १५० लीटर दरडोई दर दिवशी, इ. असे घर्गीकरण करता येईल.
- (iii) सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या इमारतीमध्ये तसेच झोपडपट्टीवासीयांच्या सहकारी संस्थांनी जर गटजोडणीची मागणी केली तर तेथे गट जोडण्या विहित दर्जाच्या जलमापकाढारे भान्य कराव्यात. अशा सहकारी गृहनिर्माण संस्थांना गट जोडणी देताना तिथे किती व्यक्ती घास्तव्य करीत आहेत या माहितीच्या आधारे जीवनावश्यक पाणी पुरवठा व त्यापुढील पाणी पुरवठ्याच्या टप्प्याचे दर असावेत.
- (iv) व्यावसायिक व औद्योगिक ग्राहकांसाठी स्वतंत्र दर आकारणी असावी. व्यावसायिक किंवा औद्योगिक ग्राहकांचे घर्गीकरण करून विविध प्रवर्गांसाठी वेगवेगळे दर ठेवता येतील. उदा. कच्चा माल म्हणून पेयजलाकरिता (उदा.शीत पेय, ब्रुअरीज, मिनरल वॉटर, तसेच पेय या करिता) वापर होणाऱ्या पाण्याकरिता तसेच व्यावसायिक व औद्योगिक वापरासाठी जास्तीचे दर आकारणी करण्याबाबत विचार करण्यात यावा.
- (v) ग्राहकांना पाणी पुरवठा विहित जलमापकाढारे करण्यात यावा. सदरची विहित दर्जाची जलमापके शक्यतो ग्राहकांकडून बसून घ्यावी किंवा नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेनी अडी जलमापके बसविल्यास जलमापकाचे भाडे ग्राहकांकडून जलदेयकामधून हप्ते पाहून दसून करण्यात यावे.

(२) पाण्याचा उत्पादन खर्च ठरविण्याची विहीत मार्गदर्शक तत्वे.

पाणी निर्मितीचा खर्च काढण्याकरिता खालील बाबीं विधात घेण्यात याव्यात.

- (i) जल संपदा विभागाकडून अंशदानाचा घ कच्च्या (प्रक्रिया न केलेल्या) पाण्यापोटी येणारा खर्च,
- (ii) पाणी पुरवठयाशी निगडीत विजेचा खर्च (उद्भवापासून ते वितरण घवस्थेपर्यंत पाणी पोहचण्याकरिता लागणारी वीज.) उदा. उद्भवातून जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत उचलण्यात येणा-या पाण्याकरिता लागणारी पंपिंग मशिनरीची वीज देयके, जलशुद्धीकरण केंद्र येथे लागणाच्या विधिथ पंपाची घ परिसरातील वीज देयके, जलशुद्धीकरण केंद्र ते जलकुंभापर्यंत लागणा-या पंपिंग मशिनरीची वीज देयके इत्यादी.
- (iii) पाणी शुद्धीकरण करण्याकरिता लागणा-या विधिथ रसायनांचा खर्च
- (iv) पाणी पुरवठयाशी संबंधित आस्थापनेवरील खर्च (कामगार, सुरक्षा व कंत्राटी कामगार इत्यादी)
- (v) पाणी पुरवठा घवस्थांतर्गत स्थापत्य घ यांत्रिकी कामांकरिता लागणारा घेऊभाल घ दुरुस्तीचा खर्च.
- (vi) पाणी पुरवठा योजनेतील विधिथ उपांगांचा घसारा खर्च.
- (vii) पाणी पुरवठा योजनेकरिता घेण्यात येणा-या कर्जाची व्याजासह परतफेड.
- (viii) महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाकडून आकारण्यात येणारा पाणी अधिभार.
- (ix) पाण्याचे नमुने तपासणीचा खर्च (उदा. जिल्हा प्रयोगशाळेमार्फत नमूना तपासणीचा खर्च)
- (X) इतर अनुषंगिक खर्च.

अशा रीतीने नागरी भागात पुरवठा करण्यात येत असलेल्या पाण्याची किंमत काढण्यात यावी. त्यानंतर एकूण पाणी पुरवठा द.ल.लि. मध्ये किती केला जातो ते काढावे घ त्यातून त्या शहराचे हिशोबबाहुद्य पाण्याचे प्रमाण घजा करण्यात यावे घ प्रवर्गनिहाय पाणी पुरवठयाचे प्रमाण काढण्यात यावे घ त्यावरून पाण्याच्या निर्मितीचा दर काढण्यात यावा. याबाबतचा नमूना तक्ता-३७ मध्ये दिला आहे. त्यातील अस्तित्वातील दर है त्या शहरासाठी पायाभूत दर समजण्यात यावे. भविष्यात दरांमध्ये वाढ झाल्यास पाणी निर्मिती खर्चाची परिगणना तक्ता-४० प्रमाणे करण्यात यावी. पाणी निर्मितीचा खर्च काढल्यानंतर पाणीपटी घसूलीच्या प्रमाणाच्या विचार करता पाण्याचे दर ठरविण्यात यावे. त्यानुषंगाने उत्तरोत्तर घसूलीचे प्रमाण वाढून १०० % घसूलीसाठी प्रयत्न करण्यात यावे.

(३) पाण्याचे दर काढण्यासाठी अवलंबिण्यात यावयाची पद्धत.

पाण्याचे दर काढण्यासाठी पुढीलप्रमाणे पद्धत अवलंबिण्यात यावी :-

- (i) सरासरी घरगुती पाण्याचे दर काढणे : हा दर काढताना शहरातील विधिथ प्रवर्गाना उदा. घरगुती/विगर घरगुती पाणी पुरवठा, संस्थांना करण्यात येणारा पाणी पुरवठा तरेच व्यापारी/औद्योगिक घटकांना करण्यात येणा-या पाणी पुरवठयाच्या प्रमाणाच्या विचार करण्यात यावा. त्याकरिता ग्राहक सर्वेक्षण करून अशारीतीने प्रत्येक प्रवर्गाला होणा-या पाणी पुरवठयाचे प्रमाण काढण्यात यावे घ त्यानंतर पाणी निर्मिती खर्चाची परिगणना करण्याकरिता तक्ता-४० चा घापर केल्यास सदर दरांची परिगणना करण्याकरिता तक्ता-४० चा घापर करण्यात यावा. त्याचप्रमाणे पाणी निर्मिती खर्चाची परिगणना करण्याकरिता तक्ता-४० चा घापर केल्यास सदर दरांची परिगणना करण्याकरिता तक्ता-४० चा घापर करण्यात यावा.
- (ii) विगर घरगुती संस्थात्मक, व्यावसायिक, औद्योगिक पाण्याचे दर काढणे : सरासरी घरगुती पाण्याचे दर काढण्याकरिता तक्ता-४० चा घापर केल्यास विगर घरगुती, संस्थात्मक,

व्यावसायिक या औद्योगिक घापरासाठी पाणी पुरवठयाचे प्रमाण या दर तक्ता-अ-२ भध्ये दर्शविल्याप्रमाणे काढण्यात यावे. त्याचप्रमाणे सरासरी घरगुती पाण्याच्या दराकरिता तक्ता-ब-१ या घापर केल्यास बिगर घरगुती घापरासाठी पाणी पुरवठयाचे प्रमाण या दर तक्ता-ब-२ भध्ये दर्शविल्याप्रमाणे काढण्यात यावे. दर उरवतांना सोबत जोडलेल्या तक्ता अ-३ या ब-३ भधील रकाना ४ भध्ये “टवकेवारी” संबंधित नागरी स्थानिक स्वराज्य संस्था यांनी ग्राहक सर्वेक्षण करून टाकावी, मात्र रकाना २ भधील “दर पटीने” याची आकडेवारी संबंधित नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांनी अशया पद्धतीने उरवावी जेणेकरून घरगुती पाणीपट्टीचे दर परवडण्यायोग्य राहतील, परंतु त्याचबरोबर बिगर घरगुती घापराच्या विविध प्रवर्गाना लागू होणाऱ्या पाणी पुरवठाच्या दरामुळे पाणी पुरवठा योजनेच्या संचलन, व्यवस्थापन, देखभाल या दुरुस्तीचा खर्च भरून काढता येईल.

- (iii) जीवनावश्यक या अतिरिक्त पाण्याचे दर काढणे : नागरी क्षेत्रात घरगुती घापरासाठी लसीन कर्मी ७० लि. प्रतिमाणशी प्रति दिन हा पाणी पुरवठयाचा निकष स्वीकारण्यात यावा. या निकषामध्ये ४० लि. प्रमाणे प्रतिमाणशी प्रतिदिन एखादे जीवनावश्यक पाण्याचे प्रमाण गृहीत घरण्यात यावे. याप्रमाणे ७० लीटर दरडोई दर दिवशी पाणी पुरवठयाच्या निकषात ५६% घरण्यात यावे. याप्रमाणे ७० लीटर दरडोई दर दिवशी पाणी पुरवठयाच्या निकषात ५६% जीवनावश्यक या ४३% जीवनावश्यक पेक्षा अतिरिक्त पाण्याचे प्रमाण गेते. दरडोई दर दिवशी पाणी पुरवठयाचे प्रमाण ९० लीटर किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास ४५ लीटर दरडोई दर टिवशी हे जीवनावश्यक पाण्याचे प्रमाण या त्यापुढील पाणी पुरवठा हा जीवनावश्यक पेक्षा अतिरिक्त हे जीवनावश्यक पेक्षा अतिरिक्त पाण्याचे दर; तक्ता-अ-१ या अ-२ या घापर केल्यास, तक्ता अ-३ या अ-४ भध्ये दर्शविल्याप्रमाणे काढण्यात यावे, तसेच तक्ता- ब-३ या ब-४ या घापर केल्यास तक्ता ब-३ या ब-४ भध्ये दर्शविल्याप्रमाणे काढण्यात यावे.
- (iv) पाणी पुरवठा योजनेवर दरवर्षी होणारा खर्च या उत्पन्नाच्या तपशीलानुसार नवरी स्थानिक संस्थांचे पाणीपट्टीचे दर हे सोबतच्या तक्त्यात उदाहरणार्थ दिलेल्या पद्धतीनुसारय रुथारित करण्यात यावेत.
- (v) घरीलप्रमाणे विविध प्रवर्गाच्या घापरासाठी पाणीपट्टी किंवा पाणी आकाशाचे दर उरवितांना घरगुती घापराचे दर सुसऱ्य करण्याकरिता इतर घापर प्रवर्गाचे दर आवश्यक त्या प्रमाणात घरगुत नफा-तोटा संतुलित (Cross-Subsidization) करण्याबाबत रिचार करता येईल. मात्र तसे करतांना परिच्छेद I (२) प्रमाणे काढण्यात आलेला पाणी निर्मितीचा खर्च पूर्णतः पाणीपट्टी / पाणी आकाश याच्या उत्पन्नातून थासूल होईल असे पाहण्यात यावे. ज्ञा ठिकाणी घा मार्गदर्शक सूचनाप्रमाणे पाणीपट्टीचे दर काढल्यावर घरगुती घापराचे दर सध्याच्या दराच्या दुप्पटीपेक्षा जास्त होत असतील आणि घरीलप्रमाणे नफा-तोटा संतुलित (Cross-Subsidization) करणे व्यवहार्य या शक्य नसेल त्या ठिकाणी नागरी स्थानिक प्राधिकरणाने घरगुती पाण्याचे दर सध्याच्या दराच्या दुप्पट याप्रमाणे निश्चित करून पाणी निर्मितीचा खर्च करण्यासाठी या पुढील परिच्छेद (४) भध्ये नमूद केलेल्या उपाययोजना करून पाणी पुरवठा योजनांच्या उत्पन्नात घाड करण्यासाठी युद्ध पातळीयर प्रयत्न करावेत जेणेकरून पाणी निर्मितीचा खर्च टप्पाटप्प्याने पुढील ५ घर्षात पूर्णतः पाण्यापासून भिळणाऱ्या उत्पन्नातूनच भागविणे शक्य होय शकेल.

(४) पाणी पुरवठा योजनेच्या उत्पन्नात खाढ करण्याकरिता करावयाच्या उपाययोजना :

- (i) प्रत्येक नागरी स्थानिक संस्थेने याकामी मोहीम राबद्धून अनधिकृत नष्ट जोडण्या शोधून त्या खंडित करून घ्याव्यात किंवा धोरणानुरूप अधिकृत करून घ्याव्यात, जेणेकरून उत्पन्नात वाढ होईल.
- (ii) प्रत्येक महानगरपालिकेने / नगरपरिषदेने आपल्या पाणी पुरवठा योजनांचे पाणी लेखापरीक्षण व उर्जा लेखापरीक्षण करून घ्यावे जेणेकरून पाणी निर्मितीच्या खर्चात तसेच यिद्युत खर्चात बद्दत करणे शक्य होईल.
- (iii) पाणी पुरवठा आस्थापना तसेच देखभाल दुरुस्तीचा खर्च योजनाबद्द पद्धतीने कमी करण्याकरिता यिथिथ पर्यायाचा अवलंब करण्यात यावा. उदा-कोणतेही अतिरिक्त कर्मचारी न लावता देखभाल व दुरुरती सार्वजनिक खाजगी सहभाग (PPP) तत्वावर करण्याचा पर्याय किंवा कंत्राट पद्धतीचा विचार स्थाया.
- (iv) सार्वजनिक नळखांचे टप्प्या टप्प्याने कमी करून काही घरात पूर्णपणे बंद करण्याची कार्यवाही करावी व त्याऐवजी गट नळजोडण्यांना प्रोत्साहन देण्यात यावे.
- (v) पाणीपट्टी घसूलीचे प्रमाण वाढवून १००% घसूलीसाठी कसोशीने प्रथल करण्यात यावेत.

(II) मल:निस्सारण आकार ठरविण्यासाठी मार्गदर्शक तत्वे :

पाणी पुरवठा करण्याबरोबरच मल:निस्सारण / सांडपाणी व्यवस्थापन हे सुध्दा महानगरपालिकेचे / नगरपरिषदेचे कर्तव्य असल्याने मल:निस्सारण व्यवस्था राबविण्याकरिता येणारा खर्च या शासन निर्णयाच्या भाग (I) (२) च्या धर्तीवर खालील बाबी विचारात घेऊन काढण्यात यावा.

१. मलनिस्सारण व्यवस्थेशी निगडीत विजेत्या खर्च.
२. मलनिस्सारणाशी संबंधित आस्थापनेवरील खर्च .(कामगार, सुरक्षा व कंत्राटी कामगार इत्यादि)
३. मलनिस्सारण व्यवस्थांतर्गत स्थापत्य व यांत्रिकी कामांकरिता लागणारा देखभाल व दुरुस्तीचा खर्च
४. मलनिस्सारण व्यवस्थेतील यिथिथ उपांगांचा घसारा खर्च
५. भलनिस्सारण योजनेकरिता घेण्यात येणा-या कर्जाची व्याजासह परतफेड
६. इतर अनुरूपिक खर्च.


घरील प्रमाणे येणारा एकूण खर्च भागविण्याच्या दृष्टीने पाणी आकाराच्या काही टक्केवारीच्या स्वरूपात मलनिःसारण आकार ठरविण्यात यावा.

(III) प्रत्येक महानगरपालिकेचे / नगरपरिषदेचे पाणी पुरवठा व मलनिस्सारण संबंधी दरवर्षी स्वतंत्र अर्थसंकल्प तयार करण्यात यावे व पाणी पुरवठा योजना व मल:निस्सारण व्यवस्था तोट्यात असल्यास नागरिकांना महानगरपालिके मार्फत / नगरपरिषदे मार्फत पाणी पुरवठावर व भलनिस्सारण व्यवस्थेवर किंती सबसीडी दिली जाते हे स्वतंत्रपणे जाहीर करण्यात यावे. तसेच या सबसीडीवर होणारा खर्च कोलून भरून काढण्याचे नियोजित आहे याचेही आर्थिक नियोजन सादर करण्यात यावे.

सर्व नागरी स्थानिक संस्थांनी त्यांच्या क्षेत्राकरिता घरील मार्गदर्शक तत्वे विचारात घेऊन पाणीपट्टी (जलआकार) व मलनिःसारण आकार याची आकाराणी करावयाची आहे. त्यासाठी नागरी स्थानिक

रांगथांनी मार्गील तीन वर्षांसाठी पाणी पुरवठा व मलनिःमारण सेथांयरील खर्च, उत्पन्न इत्यादि यांचीची आकडेवारी तयार करून त्या आधारे पुढील कार्यवाही करावी.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या ओदेशानुसार व नांवाने,



(मनु कुमार श्रीयास्तव)

सचिव,

नगर विकास विभाग

प्रति,

१. मा.मुख्यमंत्री यांचे प्रथान सचिव
२. मा.मंत्री (सर्व) यांचे खाजगी सचिव
३. मा.राज्यमंत्री (सर्व) यांचे खाजगी सचिव
४. सर्व मा.यिधीभंडळ सदस्य,
५. महापौर, सर्व महानगरपालिका
६. महालेखापाल-१ मुंबई
७. महालेखापाल-२ नागपूर
८. विभागीय आयुक्त (सर्व) महसूली विभाग
९. आयुक्त, सर्व महानगरपालिका
१०. जिल्हाधिकारी (सर्व)
११. अध्यक्ष, नगरपरिषद (सर्व)
१२. संचालक, नगरपालिका प्रशासन संचालनालय, मुंबई
१३. संचालक, लोखाकोषागार, मुंबई
१४. उप आयुक्त, नगरपालिका प्रशासन कक्ष, विभागीय आयुक्त (सर्व) महसूली विभाग
१५. सदस्य सचिव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, मुंबई
१६. मुख्य अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (सर्व)
१७. अधीक्षक अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (राज्य)
१८. कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (सर्व)
१९. मुख्याधिकारी, सर्व नगरपालिका
२०. सर्व जिल्हा कोषागार अधिकारी
२१. सर्व जिल्हा नियोजन अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालये (सर्व जिल्हे)
२२. सर्व जिल्हा प्रकल्प अधिकारी, नगरपालिका प्रशासन, जिल्हाधिकारी कार्यालये (सर्व जिल्हे)
२३. सर्व मंत्रालयीन विभाग, मंत्रालय, मुंबई
२४. सर्व सह सचिव/उप सचिव/अवर सचिव/कक्ष अधिकारी, शा.पु.व स्ट.लि.मंत्रालय, मुंबई
२५. निवडनस्ती (न.वि.२०) / (पा.पु.-२३)

१

तक्ता - अ : पाणी निर्मितीचा खर्च काढण्याच्या पद्धतीचा नमुना
(भविष्यात दरांमध्ये घाळ न झाल्यास)

पाणी पुरवठ्यासंबंधी घारिक देखभाल दुरुस्तीचा खर्च *

अ. क्र.	वार्ता	अस्तित्वातील दर (रुपये)	एकक	एकूण घारिक खर्च (रु. लाखात)
१.	उचलेल्या कच्च्या पाण्याचा खर्च**	१.८०	१० कि. लि.	१.३२
२.	दिजेचा खर्च ***	४.५०	प्रति युनिट	५.३०
३.	रसायने	३२५००	मेट्रीक टन	३.००
४.	आस्थापनेवरील खर्च (कामगार, सुरक्षा व कंग्राटी कामगार)	३४८४१७	महिना	४३.८३
५.	देखभाल व दुरुस्ती खर्च (स्थापत्य व यांत्रिकी)	४८०००	महिना	५.६६
६.	घसारा खर्च			०.५७
७.	कर्ज परतफेड :	मुळ रक्कम व्याज		
८.	इतर खर्च			
९.	पाणी अधिभार			
१०	पाण्याचे नमुने तपासणी खर्च	१५०	प्रति नमुना	०.१८
			एकूण रुपये	५५.७४

- पाणी निर्मितीचा एकूण घारिक खर्च = (अ) = रु.५५.७४ लाख
- घारिक पंप केलेले एकूण पाणी = (ब) = २५६.०० द.ल.लि.
- वितरण व्यवस्थेतील प्रत्यक्ष होणारी तूट + = (क) = ३५.०० द.ल.लि.
- पाणीपट्टीकरीता एकूण उपलब्ध पाणी (घारिक) = (ब)-(क) = (ड) = २२१.०० द.ल.लि.
- पाणी निर्मितीचा खर्च = [(अ) / (ड)] = (इ) = रु.२५.२२प्रति/कि.लि

टिप्प: * नमुन्यातील आकडेवारी उदाहरणा दाखल म्हणून आहे. त्याच आधारे पुढील तक्त्यात पाण्याचे दर काढण्याची पद्धत विशद करण्यात आलेली आहे.

** येथे धरणातून पाणी उचलले आहे हे गृहित धरले आहे. पाणी उचलण्याचे ठिकाण वेगाले असल्यास पाठवंद्यारे खात्याच्या प्रश्नालित शासन निर्णयानुसार दर घरण्यात याचा.

... महाराष्ट्र राज्य वितरण कंपनीने प्रस्तावित केलेले दर.

+ वितरण व्यवस्थेमध्ये प्रत्यक्ष होणारी तूट यिथारात घ्यायी.

तक्ता- अ-१ : सरासरी घरगुती पाण्याचे दर काढणेच्या पद्धतीचा नमुना गृहितके :

- १) समजा सरासरी घरगुती नळ जोडण्याकरीता पाण्याचे दर "क्ष" असेल तर या उदाहरणामध्ये बिगर घरगुती नळ जोडणी करीता पाण्याचे दर "३ क्ष"; संस्थात्मक वापरासाठी "२ क्ष"; व्यावसायिक वापरासाठी "३ क्ष" व औद्योगिक वापरासाठी "५ क्ष", गृहित धरण्यात आलेले आहेत. मात्र प्रत्यक्षात घरगुती नळजोडण्याच्या तुलनेने इतर प्रवर्गांच्या उपभोक्त्यांकरीता पाण्याचे दर किती ठेवावेत हे नागरी स्थानिक संस्थेने त्यांच्या स्तरावर ठरवावयाचे आहे.
- २) समजा शहरातील एकूण पाणी पुरवठा १००% असेल तर या उदाहरणामध्ये प्रवर्गनिहाय पाणी पुरवठ्याची टक्केवारी घरगुती वापरासाठी ७०%, बिगर घरगुती वापरासाठी १०%, संस्थात्मक वापरासाठी ५%, व्यावसायिक वापरासाठी ५% व औद्योगिक वापरासाठी १०% असे गृहित धरलेली आहे. मात्र प्रत्यक्षात सदरची प्रवर्गनिहाय पाणी पुरवठ्याची टक्केवारी संबंधीत नागरी स्थानिक स्वराज्य संस्था यांनी ग्राहक सर्वेक्षण केरून काढावयाची आहे.

सरासरी पाणी पुरवठ्याचे प्रमाण :

दर (१)	दरपटीने (२)	गुणक (३)	टक्केवारी (४)
घरगुती	३	क्ष	७०
बिगर घरगुती	२	क्ष	१०
संस्थात्मक	२	क्ष	५
व्यावसायिक	३	क्ष	५
औद्योगिक	५	क्ष	१०

$$\text{फ} = \text{एकूण} (\text{दरपटी} \times \text{टक्केवारी}) = १ \times ०.७० + २ \times ०.१० + २ \times ०.०५ + ३ \times ०.०५ + ५ \times ०.१० = १.६५$$

$$\text{गुणक} = (\text{क्ष}) = (\text{इ}) / (\text{फ}) = [(२५.२२) / (१.६५)] = १५.३०$$

तक्ता-अ-२ : घरगुती / बिगर घरगुती / संस्थात्मक / व्यावसायिक व औद्योगिक वापरासाठी पाण्याचे दर

वापराचा प्रवर्ग	पाणी पुरवठा		दर रु./फि.ली.	एकूण उत्पन्नाची रक्कम (रु.लाखात)
	टक्केवारी (१)	द.ल.लि. (२)		
१	२	३	४	५ = संतंभ ३ × ४
घरगुती	७०	३५४.७०	१५.३०	२३.६७
बिगर घरगुती	३०	१२२.१०	३०.६०	६.७६
संस्थात्मक	५	११.०५	२०.६०	३.३८
व्यावसायिक	५	११.०५	४५.९०	५.०७
औद्योगिक	१०	२२.१०	७६.५०	१६.११
एकूण		२२३.००		५५.७९

वरीलप्रमाणे सदर रकाना क्र.५ मधील एकूण उत्पन्नाची रक्कम एकूण पाणी निर्भितीच्या खर्चाच्या समतुल्य असणे अपेक्षित आहे.

तव्ता-अ-३ : सरासरी जीवनावश्यक घरगुतीचे रुपरक्करीता वापरासाठी नमुक्त.
गृहितके :

- १) समजा जीवनावश्यक (लाईफ लाईन) घरगुती पाणी पुरवठ्याकरीता पाण्याचे दर "य" असेल तर या उदाहरणात जीवनावश्यक पेक्षा जास्तीच्या घरगुती वापराकरीता पाण्याचे दर "२ य" असे गृहित धरले आहेत.
- २) समजा घरगुती नळ जोडणीकरीता एकूण पाणी पुरवठा ५० lpcd (३००%) असेल तर जीवनावश्यक (लाईफ लाईन) घरगुती पाणी पुरवठा ४० lpcd (५७%), व जीवनावश्यक पेक्षा जास्तीच्या घरगुती वापरासाठी पाण्याचा पुरवठा २० lpcd (४३%) गृहीत धरला आहे.

सरासरी पाणी पुरवठ्याचे प्रमाण :

घरगुती नळजोडणीची वर्गवारी	दरपटीने	गुणक	टक्केवारी (रु.)
जीवनावश्यक पुरवठा	१	य	५७
जीवनावश्यक पेक्षा जास्तीचा पुरवठा	२	य	४३

$$ग = \text{एकूण} (\text{दरपटी} \times \text{टक्केवारी}) = १ \times ०.५७ + २ \times ०.४३ = १.४३$$

$$\text{गुणक य} = [\text{घरगुती पाण्याचे दर (क्ष)} / (ग)] = (१५.३० / १.४३) = १०.६०$$

तव्ता-अ-४ : “जीवनावश्यक” व “जीवनावश्यक पेक्षा जास्तीच्या” पाण्याचे दर

पाणी पुरवठा/ पाण्याचे दर प्रति किलो लिटर/एकूण रक्कम :

घरगुती नळजोडणी	पाणी पुरवठा		दर रु./ कि.ली.	एकूण उत्पन्नाची रक्कम (रु.लक्ष)
	टक्केवारी (रु.)	द.ल.लि.		
१	२	३	४	५
जीवनावश्यक पुरवठा	५७	८८.३८	३०.६०	२.४४
जीवनावश्यक पेक्षा जास्तीचा पुरवठा	४३	६६.५२	२३.४०	१४.२४
एकूण		१५४.९०		२३.६८

प्रवर्गनिहाय पाण्याचे दर (रुपये प्रति किलो लिटर भाघ्ये) :

घरगुती नळजोडणी	जीवनावश्यक पुरवठा	जीवनावश्यक पेक्षा जास्तीचा पुरवठा	प्रत्यक्ष घरगुती	संरक्षणात	धारणातील	जांचाविक्री
धारण	धारण	धारण	धारण	धारण	धारण	धारण
१५.३०	१०.६०	२३.४०	३०.६०	३०.६०	४५.९०	७६.५०

(१) टिप्प : जर नागरी स्वराज्य संस्थेमध्ये प्रत्यक्ष पाणी पुरवठ्याचे प्रमाण दरडोई दरदिवशी “ल” लिटर प्रमाणे असेल तर ४० लिटर जीवनावश्यक (लाईफ लाईन) घरगुती वापराकरीता पाणी

पुरवठ्याची टक्केवारी :

$$[(४०) \times १०० / (\text{प्रत्यक्ष दरडोई दर दिवशी पाणी पुरवठ्याचे प्रमाण})] = [(४०) \times (१००) / (ल)] = (४००० / ल) \%$$

तसेच जीवनावश्यक पेक्षा जास्तीच्या घरगुती वापरासाठी पाणी पुरवठ्याची टक्केवारी :

$$[(\text{प्रत्यक्ष दरडोई दर दिवशी पाणी पुरवठ्याचे प्रमाण} - ४०) \times (१००) / (\text{प्रत्यक्ष दरडोई दर दिवशी पाणी पुरवठ्याचे प्रमाण})] = [(ल - ४०) \times (१००) / (ल)] \%$$

तक्ता-ब : पाणी निर्मितीचा खर्च काढणेच्या पद्धतीचा नमुना
(भविष्यात दरांमध्ये वाढ झाल्यास)

पाणीपटी संबंधी धार्यिक देखभाल दुरुस्तीचा खर्च *

अ. क्र.	वाब	असित्तलातील दर (रुपये)	एकक	एकूण धार्यिक खर्च (रु.लक्ष)	भविष्यातील दर	भाष्वाढीमुळे येणारा अंतिरिक्ष खर्च (रु.लक्ष)
१	२	३	४	५	६	७ = (५)X(६-३)/(३)
१.	उचलेल्या घट्ट्या पाण्याचा खर्च **	३.८०	१० कि. लि.	३.९२	२.५०	०.४४
२.	यिजेचा खर्च "	४.५०	प्रति युनिट	५.३०	५.००	०.५९
३.	रसायने	१२५००	मेट्रीक टन	१.००	१५०००	०.२०
४.	आस्थापनेयरील खर्च (कामगार, सुरक्षा य कंप्लाई कामगार)	३४८४१७	महिना	४१.८१	४०००००	६.३९
५.	देखभाल घ सुरुस्ती खर्च (स्थापत्य य यांत्रिकी)	४८०००	महिना	५.७६	५५०००	०.८४
६.	घसारा खर्च			०.५६		
७.	कर्जा परतफेड :					
	मुळ रक्कम					
	व्याज					
८.	इतर खर्च					
९.	पाणी अधिभार					
१०	पाण्याचे नमुने तपासणी खर्च	१५०	प्रति नमुना	०.१८	२००	०.०६
एकूण रुपये (अ) =				५५.७४	(अ,) =	८.३२

- पाणी निर्मितीचा एकूण धार्यिक खर्च = (अ) + (अ,) = रु.५५.७४ + ८.३२ लाख
- धार्यिक पंप केलेले एकूण पाणी = (घ) = २५६.०० द.ल.लि.
- यितरण घायस्तेतील प्रस्तव होणारी सूट = (क) = ३१.०० द.ल.लि.
- पाणीपटीकरीता एकूण उपलब्ध पाणी (धार्यिक) = (घ)-(क) = २२५.०० द.ल.लि.
- पाणी निर्मितीचा खर्च = [(अ) / (अ,)] / (ड) = ८.२८.९९ प्रति कि.लि.

- टिप: * नमुन्यातील आकडेवारी उदाहरणा दाखले म्हणून आहे . त्याच आधारे पुढील तक्त्यात पाण्याचे दर काढण्याची पद्धत विशद करण्यात आलेली आहे.
- ** येथे धरणातून पाणी उचलले आहे हे गृहित धरले आहे. पाणी उचलण्याचे ठिकाण घेगळे असल्यास पाटबंधारे खात्याच्या प्रचलित शासन निर्णयानुसार दर धरण्यात यावा.
- महाराष्ट्र राज्य वितरण कंपनीने प्रस्तावित केलेले दर.
- + वितरण व्यवस्थेमध्ये प्रत्यक्ष होणारी तूट विचारात घ्यावी.

तक्ता-ब-१: सरासरी घरगुती पाण्याचे दर काढणेच्या पद्धतीचा नमुना

गृहितके :

- १) समजा सरासरी घरगुती नळ जोडण्याकरीता पाण्याचे दर "क्ष" असेल तर या उदाहरणामध्ये बिगर घरगुती नळ जोडणी करीता पाण्याचे दर "२ क्ष", संस्थात्मक वापरासाठी "२ क्ष", व्यावसायिक वापरासाठी "३ क्ष" व औद्योगिक वापरासाठी "५ क्ष", गृहित धरण्यात आलेले आहेत. मात्र प्रत्यक्षात घरगुती नळजोडण्यांच्या तुलनेत इतर प्रवर्गांच्या उपभोक्त्यांकरीता पाण्याचे दर किती ठेवावेत हे नागरी स्थानिक संस्थेने त्यांच्या स्तरावर ठरवावयाचे आहे.
- २) समजा शहरातील एकूण पाणी पुरवठा १००% असेल तर या उदाहरणामध्ये प्रवर्गनिहाय पाणी पुरवठ्याची टक्केवारी घरगुती वापरासाठी ७०%, बिगर घरगुती वापरासाठी १०%, संस्थात्मक वापरासाठी ५%, व्यावसायिक वापरासाठी ५% व औद्योगिक वापरासाठी १०% असे गृहित धरलेली आहे. मात्र प्रत्यक्षात सदरची प्रवर्गनिहाय पाणी पुरवठ्याची टक्केवारी संबंधीत नागरी स्थानिक स्वराज्य संस्था यांनी ग्राहक सर्वेक्षण करून काढावयाची आहे.

सरासरी पाणी पुरवठ्याचे प्रमाण :

दर (१)	दरपटीने (२)	गुणक (३)	टक्केवारी (४)
घरगुती	१	क्ष	७०
बिगर घरगुती	२	क्ष	१०
संस्थात्मक	२	क्ष	५
व्यावसायिक	३	क्ष	५
औद्योगिक	५	क्ष	१०

$$\text{फ} = \text{एकूण} (\text{दरपटी} \times \text{टक्केवारी}) = १ \times ०.७० + २ \times ०.१० + २ \times ०.०५ + ३ \times ०.०५ + ५ \times ०.१० = १.६५$$

$$\text{गुणक} = (\text{क्ष}) = (\text{इ}) / (\text{फ}) = [(२८.९९) / (१.६५)] = १७.६०$$

तक्ता-ब-२ : घरगुती / बिगर घरगुती / संस्थात्मक / व्यावसायिक व औद्योगिक वापरासाठी पाण्याचे दर

वापराचा प्रधार्ग	पाणी पुरवठा		दर रु./ कि.ली.	एकूण उत्पन्नाची रक्कम (रु.लाखात)
	टक्केवारी	द.ल.लि.		
१	२	३	४	५ = संभ ३ X ४
घरगुती	७०	१५४.६०	१७.६०	२७.२३
बिगर घरगुती	१०	२२.१०	३५.२०	७.७८
संस्थात्मक	५	११.०५	३५.२०	३.८९
व्यावसायिक	५	११.०५	५२.८०	५.८३
औद्योगिक	१०	२२.१०	८८.००	१९.४५
एकूण		२२१.००		६४.१८

यरीलप्रमाणे सदर रकाना क्र.५ मधील एकूण उत्पन्नाची रक्कम एकूण पाणी निर्मितीच्या खर्चाच्या समतुल्य असणे अपेक्षित आहे.

तक्ता- ब-३ : सरासरी जीवनावश्यक पाण्याचे दर काढणेच्या पद्धतीचा नमुना

गृहितके :

- समजा जीवनावश्यक (लाईफ लाईन) घरगुती पाणी पुरवठाकरीता पाण्याचे दर "य" असेल तर या उदाहरणात जीवनावश्यक पेक्षा जास्तीच्या घरगुती वापराकरीता पाण्याचे दर "२ य" असे गृहित धरले आहेत.
- समजा घरगुती नळ जोडणीकरीता एकूण पाणी पुरवठा ७० lpcd (१००%) असेल तर जीवनावश्यक (लाईफ लाईन) घरगुती पाणी पुरवठा ४० lpcd (५७%), व जीवनावश्यक पेक्षा जास्तीच्या घरगुती वापरासाठी पाण्याचा पुरवठा ३० lpcd (४३%) गृहीत धरला आहे.

सरासरी पाणी पुरवठाचे प्रमाण :

घरगुती नळजोडणीची वर्गवारी	दरपटीने	गुणक	टक्केवारी ५
जीवनावश्यक पुरवठा	१	य	५७
जीवनावश्यक पेक्षा जास्तीचा पुरवठा	२	य	४३

$$ग = \text{एकूण} (\text{दरपटी} \times \text{टक्केवारी}) = १ \times ०.५७ + २ \times ०.४३ = १.४३$$

$$\text{गुणक य} = [\text{घरगुती पाण्याचे दर (क्ष) / (ग)}] = (१७.६० / १.४३) = १२.३९$$

तवता-ब-४ : जीवनावश्यक व अतिरिक्त पाण्याचे दर

पाणी पुरवठा/ पाण्याचे दर प्रति किलो लिटर/एकूण रथकम :

घरगुती नळजोडणी	पाणी पुरवठा		दर रु./ कि.ली.	एकूण उत्पन्नाची रथकम (रु.लाखात)
	टक्केवारी (१)	द.ल.लि.		
१	२	३	४	५
जीवनावश्यक पुरवठा	५७	८८.३८	१२.३१	१०.८५
जीवनावश्यक पेक्षा जास्तीचा पुरवठा	४३	६६.५२	२४.६२	१६.३८
एकूण		१५४.७०		२७.२३

प्रवर्गनिहाय पाण्याचे दर (रुपये प्रति किलो लिटर मध्ये) :

घरगुती नळजोडणी	जीवनायश्यक पुरवठा	जीवनायश्यक पेक्षा जास्तीचा पुरवठा	बिगर घरगुती	संस्थात्मक वापर	च्यायसायिक वापर	औद्योगिक वापर
१७.६०	१२.३१	२४.६२	३५.२०	३५.२०	५२.८०	८८.००

५ टिप : जर नागरी स्वराज्य संस्थेमध्ये प्रत्यक्ष पाणी पुरवठ्याचे प्रमाण दरडोई दरदिवशी “ल” लिटर प्रमाणे असेल तर ४० लिटर जीवनावश्यक (लाईफ लाईन) घरगुती वापराकरीता पाणी पुरवठ्याची टक्केवारी :

$$[(४०) \times १०० / (\text{प्रत्यक्ष दरडोई दर दिवशी पाणी पुरवठ्याचे प्रमाण})] = [(४०) \times (१००) / (ल)] = (४००० / ल) \%$$

तसेच जीवनावश्यक पेक्षा जास्तीच्या घरगुती वापरासाठी पाणी पुरवठ्याची टक्केवारी :

$$[(\text{प्रत्यक्ष दरडोई दर दिवशी पाप. चे प्रमाण} - ४०) \times (१००) / (\text{प्रत्यक्ष दरडोई दर दिवशी पाणी पुरवठ्याचे प्रमाण})] = [(ल - ४०) \times (१००) / (ल)] \%$$
